

PROF. SAMBHAJIRAO KADAM COLLEGE, DEUR (SATARA)
Criterion 7: Institutional Values and Best Practices
7.3.1
Other relevant proof for the selected options

**The Project Displaying Institutional Social Responsibility
Rain Water Harvesting and Bore Well Recharge Project**

The Bore Well Recharge Programmes completed at:

Deur, Tal. Koregaon, Dist. Satara

Dahigaon, Tal. Koregaon, Dist. Satara

Palshi, Tal. Koregaon, Dist. Satara

Tadawade (S.W.), Tal. Koregaon, Dist. Satara

Bichukale, Tal. Koregaon, Dist. Satara

A Collaboration Activity with:

Innovative Engineering, Satara (Export Venture)

Rotary Club of Satara (Dist. Code 3132)

Shri Datta Yog Ashram Trust, Palshi, Tal. Koregaon Dist. Satara

Vasundhra Swachata Abhiyan, Pune. (in Tadawale S.W.), Tal. Koregaon
Dist. Satara

Grampanchayat Bichukale, Tal. Koregaon Dist. Satara

Objectives:

- To impart general awareness on rain water harvesting
- To impart general awareness regarding Bore Well Recharge
- To encourage common public to participate in Roof water harvesting
- To encourage common public to participate in Bore Well Recharge.
- To prepare students as Volunteers and help them to contribute in nation building through NSS.

About the Programme / Activity:

- Deur:

The institutional campus used to have a severe water scarcity problem, especially during the summer days. The bore well output was too short to satisfy the daily water requirement of the institution. Considering this, the college decided to undertake the bore well recharge project, a pilot project, kindly supported by Innovative Engineering, Satara (The Export Venture).

- Dahigaon:

After successful completion of the Pilot Project in the institutional campus, the College decided to implement the same bore well recharge project under its ISR initiative in the adjoining Dahigaon village. This village, situated towards 3 km west of Deur, also used to have the similar water problems and periodic drought-prone conditions. With no assured irrigation facilities, the farmers used to rely on rainfall and some unfruitful bore well facilities created on their own. The college surveyed the number of existing bore wells, the water level, water output, locations etc. and decided to run the Project with the public utility bore wells. This second project under ISR was conducted in collaboration with Rotary club of Satara.

- **Palshi:**

Based on the encouraging results, we decided to implement the next project in Palshi village in collaboration with the local *Shri Datta Mandir Yog Ashram Trust*, Palshi.

- **Tadawale:**

After successful completion of the Pilot Project in the institutional campus, Dahigaon and Palashi village, the College decided to implement the same bore well recharge project under its ISR initiative in the adjoining Tadawale (S.W.) village. This village, situated towards 8 km west of Deur, also used to have the similar water problems and periodic drought-prone conditions. With no assured irrigation facilities. The college surveyed the number of existing bore wells, the water level, water output, locations etc. and decided to run the Project in Primary School, Tadawade (S.W.) Tal. Koregaon, Dist. Satara.. This project under ISR was conducted in collaboration with Vasundhra Swachata Abhiyan, Pune.

- **Bichukale Village:**

After successful completion of the Pilot Project in the institutional campus, Dahigaon, Palashi and Tadawale (S.W.) village, the College decided to implement the same bore well recharge project under its ISR initiative in the adjoining Bichukale village. This village, situated towards 6 km west of Deur, also used to have the similar water problems and periodic drought-prone conditions. With no assured irrigation facilities. The college surveyed the number of existing bore wells, the water level, water output, locations etc. and decided to run the Project in Primary School, Bichukale Tal. Koregaon, Dist. Satara.. This project under ISR was conducted in collaboration with Grampanchat Bichukale, Tal. Koregaon, Dist. Satara

**Rain Water Harvesting Project in the College Sponsored by
Innovative Engineering, Satara (in Campus) Date: 23.08.2019**



**Rain Water Harvesting Project in the College Sponsored by
Innovative Engineering, Satara (in Campus) Date: 23.08.2019**



Rain Water Harvesting Project in the College Sponsored by Innovative Engineering, Satara (in Campus)



News Paper Coverage of the ISR Project

चार मिनिटांची बोअर वाहू लागली ११ तास

देऊर कॉलेजच्या प्रकल्पाची किमया : जलसंधारणात घडवली क्रांती

सातारा : योगेश चौगुने
कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयाने राबवलेल्या 'रेन हार्वेस्टिंग व बोअरवेल रिचार्जिंग' अनेकदा उपक्रमाने जलसंधारणात क्रांती घडवली आहे. महाराष्ट्रात आगळ्या वेगळ्या ठरलेल्या या उपक्रमाने अक्वी तीन ते चार मिनिटे चालणारी बोअर चक्रक पो थो भरून वाहू लागली आहे.

११-११ तास पाणी आता उपलब्ध झाले आहे. कायम दुष्काळी असलेल्या कोरेगावच्या उत्तर भागात हो किमया झाली आहे.

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातला दुष्काळाचा कर्लक आहे.

येथील अनेक गावे दरवर्षीच टंचाईने होरपळून जातात. या गावांची, येथील जनतेची टंचाई व दुष्काळामुळे होणारी तडफड वर्णनपूर्णे असह्य कर्त आहे. याच भागातील देऊरच्या मुयाईन्वी शिक्षण संस्थेचे प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आघाडीवर राहिले आहे. आपल्या भागाची होणारी होरपळ मनातल डगमग्या देत असल्याने काही तरी विधान करून दाखवण्याच्या व दुष्काळात पिचलेल्या जनतेच्या हितासाठी या महाविद्यालयाने अनेका उपक्रम राबवला आहे. संस्थेचे विस्वरत अरविंद कदम व प्राचार्य

देऊर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाने जलसंधारणात मोठी क्रांती घडवून आली.

महाराष्ट्रातील एक अगळ्यावेगळा उपक्रम असून जलसंधारणात तो मैलाचा दांड उरत आहे.

प्रकल्प ठरतोय मैलाचा दगड

प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयाने जलसंधारणाचा विडा उचलला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या महाविद्यालयाने दहिगाव, पळशी, पिंपोडे खुर्द, देऊर व आर्दकी खुर्द या गावात रेन हार्वेस्टिंग व बोअरवेल रिचार्जिंगचे काम हाती घेतले आहे. हा

“

महाविद्यालयाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या प्रकल्पानंतर कोरेगाव तालुक्यातील दहिगाव येथे सध्दे करून तीन बोअरवेलची निवड केली. भूगर्भातील पाणी पातळी कमी झाल्याने या बोअरवेलला तुरळक प्रमाणात पाणी येत होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी घराच्या छतावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी पनाळ व पाईपच्या सहय्याने बोअरवेलत जमिनीत मुवले. हे पाणी जमिनीत मुवल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत झाल्याने ३-४ मिनिटे चालणारे बोअरवेलचे पाणी आता सलग ११ तास चालत आहे.

- अरविंद कदम, विस्वरत, मुयाई देवी शिक्षण संस्था, देऊर

भारत भोसले यांच्या संकल्पनेतून रेन हार्वेस्टिंग व बोअरवेल रिचार्जिंग हा नाविन्यपूर्ण उपक्रम समोर आला आहे. दहिगाव, पळशी, पिंपोडे खुर्द, देऊर व आर्दकी खुर्द या गावांची भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्याच्या हे पाणी त्याच ठिकाणी जमिनीत मुवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. महाविद्यालयाने सामाजिक पातळीवर राबवलेला हा प्रकल्प महाराष्ट्रातील एक आगळ्यावेगळा प्रकल्प आहे.

Rain Water Harvesting Project in the College Sponsored by Innovative Engineering, Satara (in Dahigaon)

RAIN WATER HARVESTING BORE WELL RECHARGE PROJECT UNDER INSTITUTIONAL SOCIAL RESPONSIBILITY

1. BACKGROUND

Prof. Sambhajirao Kadam college is located in Deur in the northern area of Koregaon tahasil which is known for periodical droughts. Due to lack of assured irrigation facilities, farmers are mostly relied on rainfall and scanty bore well facilities created on their own. As a result, water table has been gone down upto 300 to 400 ft. More so, most of the bore Wells have run dry in the region. Besides, the region faces severe scarcity of drinking water; the conditions become even acute during summer. Owing to this, the projects like rain water harvesting, bore well recharge would improve the water table that would provide a sort of reprieve in dealing with the problem of water scarcity prevalent in the region.


Pilot project

The college was also facing a severe water scarcity problem especially during the summer. The bore well output was too short to fulfil the water requirement. Hence, the college decided to undertake the bore well recharge project by collecting the roof water.

details of the project with water output before and after the recharge

water output before recharge	water output after recharge
Daily 15 minutes	Daily 12 hours

Schematic diagram of the model



The cost for the college project was around Rs 55000/- including roof water harvesting and recharge.

villages. As a part of the activity, the college has conducted the survey on the number of bore Wells with the present conditions as to water level, water output, locations etc.

ii. **Dahigaon Village**

Dahigaon village is situated west of the Deur 3 Km away. This village also suffer periodical drought condition. Due to lack of assured irrigation facilities, farmers are mostly relied on rainfall and scanty bore well facilities created on their own.

Particular	Bore Wells for Public Use	Bore Wells for Private Use
Number	02.	15
Current Output	Daily 30 minutes	Daily 15 minutes
Estimated Output	Daily 7 hours	Daily 3 hours

1. Dahigaon Village

Sr. No.	Name	Average estimated cost of the project	College support	NGO's possible support	Owner support
1	Chavan Vasant Bapurao	15000 /-	Technical Guidance	12000 /-	3000 /-
2	Chavan Vinod Narsing	16000 /-	Technical Guidance	13000 /-	3000 /-
3	Grampanchayat	17000 /-	Technical Guidance	14000/-	3000 /-

Future Plan :

Based on the encouraging results, the college decided to implement the project in remaining four villages, few bore Wells per village using reference data with the support and people's participation. Preference is given to the public utility bore Wells.

**Rain Water Harvesting Project in the College Sponsored by
Rotary Club of Satara (in Dahigaon) Date: 21.01.2020**



**Rain Water Harvesting Project in the College Sponsored by
Rotary Club of Satara (in Dahigaon) Date: 21.01.2020**



The Recognition Letter from the Grampanchayat Office:



स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास हाच आमचा ग्रामविकास

ग्रामपंचायत दहिगाव

ता.कोरेगांव, जि.सातारा



एक कदम स्वच्छता की ओर

- * सांडपाण्यापासून पारस बाग फुलवूया.
- * सौरचुल व बायोगॅसचा वापर करूया.
- * झाडे लावू, झाडे जगवू
- * शौचालयाचा वापर करूया.

- * प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घालूया.
- * धनकचऱ्याचे व्यवस्थापन करूया.
- * ग्रा.पं. कराची रक्कम मुदतीत भरून सहकार्य करा.
- * अल्पवचत - आपलेसाठी व राष्ट्रासाठी

जा. क्र.

दिनांक : 14 / 02 / 2020

प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर राष्ट्रीय सेवा योजना विभाग अनुदानीत व स्वयंनिर्वाहीत एककाच्या वतीने सन 2019-20 या वर्षात नियमित कार्यक्रमांतर्गत दत्तक खेडे दहिगाव ता. कोरेगाव जि. सातारा येथे विविध कार्यक्रम राबविले यामध्ये रोटरी क्लब सातारा यांचे सहकार्यातून रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग चा प्रकल्प राबविण्यात आला. या अंतर्गत दहिगाव येथील खालील ठिकाणच्या विंधन विहीरी (बोअरवेल)चे रू5 वॉटर हॉर्वेस्टिंग करण्यात आले.

अ.नं	बोअरवेलचा (विंधन विहीरी) मालकी हक्क व ठिकाण
1	विपुल वसंत चव्हाण दहिगाव - पिंपोडे बु. रोड दहिगाव ता. कोरेगाव जि. सातारा
2	संतोष नरसिंग चव्हाण दहिगाव - पिंपोडे बु. रोड दहिगाव ता. कोरेगाव जि. सातारा
3	ग्रामपंचायत दहिगाव स्मशानभूमी परिसर दहिगाव ता. कोरेगाव जि. सातारा

महाविद्यालयाने उन्नत भारत योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना या अंतर्गत आमच्या गावा। कुटुंब सर्वेक्षण, विविध विषयावरील प्रबोधन कार्यक्रम, जलसंवर्धन, वृक्षारोपण, आरोग्य शिबीरे, रक्तदान, पशुचिकीत्सा शिबीरे, श्रमसंस्कार शिबीरे आणि रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग असे विविध उपक्रम राबवून ग्रामविकासाला एक नवी दिशा दिली आहे. महाविद्यालयाने आमच्या गावच्या सर्वांगीण विकासामध्ये दिलेल्या या योगदानाबद्दल ग्रामपंचायत दहिगाव आपली आभारी आहे.


सपंच
ग्रामपंचायत दहिगाव
ता.कोरेगाव, जि.सातारा

**Rain Water Harvesting Project in the College Sponsored by
Shri Datta Yog Ashram Trust, Palshi (in Palshi) Date: 30.06.2021**



**Rain Water Harvesting Project in the College Sponsored by
Shri Datta Yog Ashram Trust, Palshi (in Palshi) Date: 30.06.2021**



The Recognition Letter from the Grampanchayat Office:

"स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास हाच आमचा ग्रामविकास"



ग्रामपंचायत पळशी



ता. कोरेगांव, जि. सातारा

जावक क्र. स्मक्ष

दिनांक 30/08/2029



प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर राष्ट्रीय सेवा योजना विभाग अनुदानित व स्वयंनिर्धारित एककाच्या वतीने सन २०२०-२१ या वर्षात नियमित कार्यक्रमांतर्गत, उन्नत भारत योजनेअंतर्गत दत्तक खेडे पळशी, ता. कोरेगाव, जि.सातारा येथे श्री दत्तमंदिर योगाश्रम ट्रस्ट पळशी, अध्यक्ष श्रीधर राजा शेरीगर, मु. पो. पळशी ता. कोरेगाव, जि.सातारा यांचे आर्थिक सहकार्यातून रुफ वॉटर हार्वेस्टिंग बोअरवेल रिचार्ज हा प्रकल्प राबविण्यात आला. या अंतर्गत पळशी येथील खालील ठिकाणी विंधन विहीर (बोअरवेल) चे रुफ वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले.

अ.	बोअरवेलचा (विंधन विहीर) मालकी हक्क व ठिकाण
१	श्री दत्तमंदिर योगाश्रम ट्रस्ट पळशी, अध्यक्ष श्रीधर राजा शेरीगर, मु. पो. पळशी, जि. प.प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पळशी, ता. कोरेगाव, जि.सातारा

महाविद्यालयाने उन्नत भारत योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना या अंतर्गत आमच्या गावात कुटुंब सर्वेक्षण, विविध विषयावरील प्रबोधन कार्यक्रम, जलसंवर्धन, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, रक्तदान, पशुचिकित्सा शिबिरे, श्रमसंस्कार शिबिरे, आणि रुफ वॉटर हार्वेस्टिंग असे विविध उपक्रम राबवून ग्राम विकासाला एक नवी दिशा दिली आहे. महाविद्यालयाने आमच्या गावच्या सर्वांगीण विकासामध्ये दिलेल्या या योगदानाबद्दल ग्रामपंचायत पळशी हे प्रमाणपत्र मन्मानपूर्वक प्रदान करीत आहे.

सरपंच
ग्रामपंचायत पळशी
ता. कोरेगांव, जि. सातारा

The Recognition Letter from the Concerned Public Charitable Trust:

॥ श्री दत्तात्रेय प्रसन्न ॥

॥ श्री हनुमान प्रसन्न ॥

॥ श्री महाकाली प्रसन्न ॥

प.पू. विवेकानंदयुनी स्थापित

“श्री दत्तमंदिर योगाश्रम ट्रस्ट”

पळशी, ता. कोरेगांव, जि. सातारा ४१५ ०११

ध. आयुक्त नों. क्र. - अ/२१६५ (सातारा) दि. २७/०१/००

80G Exmp.Appr.Order No.Pn/CIT-III/Tech/80G/190/2010-11/1364dt.01/09/2010

जावक नं. : **स्मर**

प्रमाणपत्र

दिनांक : 30/0६/२०१९

प्रमाणपत्र देण्यात येते की, प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर राष्ट्रीय सेवा योजना विभाग अनुदानीत व स्वयंनिर्वाहीत एकाकाच्या वतीने सन 2020-21 या वर्षात राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्य क्रम आणि उन्नत भारत योजनेअंतर्गत दत्तक खेडे पळशी, ता. कोरेगाव जि.सातारा येथे आमच्या श्री दत्त मंदीर योगाश्रम ट्रस्ट पळशी, अध्यक्ष श्रीधर राजा शेरीगर, मु.पो.पळशी, ता.कोरेगाव जि.सातारा अर्थिक सहकार्यातून रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग बोअरवेल रिचार्ज हा प्रकल्प राबविण्यात आला. या अंतर्गत पळशी येथील आमच्या मालकीची खालील ठिकाणची विंधन विहीर(बोअरवेल)चे रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग करण्यात आले.

अ.नं	बोअरवेलचा (विंधन विहीर) मालकी हक्क व ठिकाण
1	श्री दत्त मंदीर योगाश्रम ट्रस्ट पळशी, अध्यक्ष, श्रीधर राजा शेरीगर मु.पो.पळशी, जि.प.प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पळशी, ता.कोरेगाव जि.सातारा

महाविद्यालयाने उन्नत भारत योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना या अंतर्गत आमच्या बोअरवेलचे रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग करून आमच्या बोअरवेलला नवजीवन प्राप्त करून दिलेले आहे.

महाविद्यालयाने स्वतः पुढाकार घेऊन हा प्रकल्प राबविल्याबद्दल श्री दत्त मंदीर योगाश्रम ट्रस्ट पळशी यांच्या वतीने महाविद्यालयाचे हार्दिक आभार!

सिद्धा जी.ने.
साक्षि
श्री दत्तमंदीर योगाश्रम ट्रस्ट
पळशी, ता.कोरेगांव, जि.सातारा

**Rain Water Harvesting Project in the College Sponsored by
Vasundhra Swachata Abhiyan, Pune (in Tadawale) Date: 26.03.2022**



**Rain Water Harvesting Project in the College Sponsored by
Vasundhra Swachata Abhiyan, Pune (in Tadawale) Date: 27.03.2022**



The Recognition Letter from the Grampanchayat Office:

स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास हाच आमचा ग्रामविकास

ग्रामपंचायत तडवळे संमत वाघोली

ता.कोरेगांव, जि. सातारा

- * सांडपाण्यापासून पारस बाग फुलवूया.
- * मौरबुल व बायोगॅसचा वापर करूया.
- * झाडे लावू, झाडे जगवू.
- * ग्रीहालयाचा वापर करूया.

- * प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घालूया.
- * धनकबऱ्याचे व्यवस्थापन करूया.
- * प्रा.पं. कराची रक्कम मुदतीत भरून सहकार्य करा.
- * अल्पबचत - आपलेसाठी व राष्ट्रासाठी


दिनांक : 29/03/2022

प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर राष्ट्रीय सेवा योजना विभाग अनुदानीत व स्वयंनिर्वा हीत एककाच्या वतीने सन 2021-22 या वर्षात नियमित कार्यक्रमांतर्गत दत्तक खेडे तडवळे संमत वाघोली ता. कोरेगाव जि. सातारा येथे विविध कार्यक्रम राबविले यामध्ये वसुंधरा स्वच्छता अभियान, पुणे यांचे सहकार्यातून रूफ वॉटर हॉर्वेस्टींग चा प्रकल्प राबविण्यात आला. या अंतर्गत तडवळे संमत वाघोली येथील खालील ठिकाणच्या विंधन विहीरी (बोअरवेल)चे रूफ वॉटर हॉर्वेस्टींग करण्यात आले.

अ. नं	बोअरवेलचा (विंधन विहीरी) मालकी हक्क व ठिकाण
1	मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, तडवळे संमत वाघोली ता. कोरेगाव जि. सातारा

महाविद्यालयाने उन्नत भारत योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना या अंतर्गत आमच्या गावात विविध विषयावरील प्रबोधन कार्यक्रम, जलसंवर्धन, वृक्षारोपण, आरोग्य शिबीरे, रक्तदान, श्रमसंस्कार शिबीर आणि रूफ वॉटर हॉर्वेस्टींग असे विविध उपक्रम राबवून ग्रामविकासाला एक नवी दिशा दिली आहे. महाविद्यालयाने आमच्या गावच्या सर्वांगीण विकासामध्ये दिलेल्या या योगदानाबद्दल ग्रामपंचायत तडवळे संमत वाघोली आपली आभारी आहे.


सरपंच
ग्रामपंचायत तडवळे सं. वाघोली
ता. कोरेगाव, जि. सातारा

Letter of Appreciation (1) :



आमदार
भा.श्री.दिपक प्रल्हाद चव्हाण
विधानसभा सदस्य, (महाराष्ट्र राज्य)
मु.पो. तरडगांव, ता.फलटण, जि.सातारा.
निवास : ०२१६०-२४३४४३
मुंबई : ०२२-२२८५४५४५

जाचक क्रमांक : 2022/23

दिनांक : 16/4/2022

To,

Dr Bharat N. Bhosale,
Principal,
Professor Sambhajirao Kadam College, Deur
Tal- Koregaon, Dist- Satara.

Letter of Appreciation

Dear Sir,

I came to know that Professor Sambhajirao Kadam College, Deur has undertaken in collaboration with Rotary Club, Satara, the Rain/Roof Water Harvesting and Borewell Recharge project in five villages at the places of public utility viz. Deur, Dahigaon, Pimpode, Wathar, Palashi- all situated in drought prone zone of Koregaon Taluka. The project has been greatly lauded by the press both in print and electronic media!

On the occasion of valedictory function organised to mark the successful conduct of a weeklong NSS residential camp at Tadavale on 28/03/2022, I had a privilege to grace the function as the chief guest. The most appreciable programme undertaken during the camping that I noticed is the bore well recharge through roof water harvesting erected at the public utility place in Tadavale. Being the people's representative, I am glad to place on record that such an initiative by the educational institute happens to be perhaps the first of its kind in the entire state of Maharashtra; that itself speaks for the institutional sensibility towards the society at large and its proactive responsiveness to the National Jal Mission being propagated across the Nation. I sincerely hail the Institution's efforts; which has come forward with a solution to the water scarcity problem ever faced by the people of the region, thus, thereby setting the unique example that the other educational institutes to follow!

In recognition thereof, this letter of appreciation is issued to the institution for showcasing its commitment to the social cause the institution is championing and proactively coming forward with solution to the problem ever been faced by the people in the region.

I extend my support to the institution and wish the Institution every success in its future endeavours!

Best regards,

Chavan

(Shri. D. P. Chavan)

Letter of Appreciation (2) :



जिल्हा परिषद सातारा

श्री. मंगेश महादेव धुमाळ

सभापती : कृषि, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, जिल्हा परिषद सातारा

सदस्य : जिल्हा नियोजन समिती, सातारा

Tel. No : Office : 02162-238127 Resi. : 234809

Mobile : 9822754091, 9766808839

Email : mangayshdhumal@gmail.com

पत्ता : मु.पो. सोनके, ता. कोरेगाव, जि. सातारा.

जावक क्र.:

दिनांक : 29/03/2022

To,
Er. Arvind S. Kadam,
Trustee, Shri Mudhaidevi Shikshan Sanstha,
And
The President,
College Development Committee

Letter of Appreciation

Dear Sir,

I had a privilege to grace the function as the chief guest at the valedictory function of the NSS camp held at Tadavale on 28/03/2022.

The most appreciable programme undertaken during the camping that I noticed is the bore well recharge through roof water harvesting erected at the public utility place in Tadavale.

I am also aware that Professor Sambhajirao Kadam College, Deur has undertaken in collaboration with Rotary Club, Satara, the Rain/Roof Water Harvesting and Borewell Recharge project in five villages at the places of public utility viz. Deur, Dahigaon, Pimpode, Wathar, Palashi- all situated in drought prone zone of Koregaon Taluka. The project has been greatly lauded by the press both in print and electronic media!

Owing to this, I am glad to place on record that such an initiative by the educational institute happens to be perhaps the first of its kind in the entire state of Maharashtra; that itself speaks for the institutional sensibility towards the society at large and its proactive responsiveness to the National Jal Mission being propagated across the Nation. I sincerely hail the Institution's efforts; which has come forward with a solution to the water scarcity problem ever faced by the people of the region, thus, thereby setting the unique example that the other educational institutes to follow! I immensely appreciate the institution for showcasing its commitment to the social cause the institution is championing and proactively coming forward with solution to the problem ever been faced by the people in the region.

I extend my support to the institution and wish the Institution every success in its future endeavours!

Best regards,

Shri. Mangesh Mahadeo Dhumal
Chairman, Agri, Animal Husbandry &
Milking Committee, Satara
A/p- Sonake, Tal. Koregaon, Dist. Satara
Mobile No. 9822754091

Report on environmental promotional activities

Name of the Activity	A Special Drive on Bore Well Recharge at Village Bichukale
Coordinator	Dr. Shelar A.R.
Village/ Place	Bichukale, Tal. Koregaon, Dist. Satara
Date of the activity	24-28.03.2023
No of Student Participated	150
In Association with / Supported by	National Service Scheme, PSK College, Deur Grampanchayat Bichukale Tal. Koregaon

Enclosures:

Objectives:

- To impart general awareness on rain water harvesting
- To impart general awareness regarding Bore Well Recharge
- To encourage common public to participate in Roof water harvesting
- To encourage common public to participate in Bore Well Recharge.
- To prepare students as Volunteers and help them to contribute in nation building through NSS.

Rain Water Harvesting Project in the College at Bichukale

Date: 24.02.2023



Rain Water Harvesting Project in the College at Bichukale

Date: 25.02.2023



Rain Water Harvesting Project in the College at Bichukale

Date: 28.02.2023



Rain Water Harvesting Project in the College at Bichukale

Date: 28.02.2023



The Roof Water Harvesting and Bore well recharge project

A Collaboration Activity with:

Grampnachayat Bichukale, Tal. Koregaon Dist. Satara

Institutional Sensitivity towards Climate Change and Environment Concerns

A Project Displaying Institutional Distinctiveness: Rain Water Harvesting & Bore Well Recharge Project under Institutional Social Responsibility


Background:

Prof. Sambhajirao Kadam College is located in Deur in the northern area of Koregaon tehsil which is known for periodical droughts. Due to lack of assured irrigation facilities, farmers are mostly relied on rainfall and scanty bore well facilities created on their own. As a result, water table has been gone down up to 300 to 400 ft. More so, most of the bore Wells have run dry in the region. Besides, the region faces severe scarcity of drinking water; the conditions become even acute during summer. Owing to this, the projects like rain water harvesting, bore well recharge would improve the water table that would provide a sort of reprieve in dealing with the problem of water scarcity prevalent in the region.

Pilot project

The college was also facing a severe water scarcity problem especially during the summer. The bore well output was too short to fulfil the water requirement. Hence, the college decided to undertake the bore well recharge project by collecting the roof water.

Schematic diagram of the Model:



The cost for the college project was around Rs. 000/- including roof water harvesting and recharge.

Reference data:

- i. The college has been implementing the Society outreach activities under the central government's flagship programme-Unnat Bharat Abhiyan since 2018. One of the prominent activities under UBA is conducting house hold survey of the five selected villages. As a part of the activity, the college has conducted the survey on the number of bore Wells with the present conditions as to water level, water output, locations etc.

- **Bichukale Village:**

After successful completion of the Pilot Project in the institutional campus, Dahigaon, Palashi and Tadawale (S.W.) village, the College decided to implement the same bore well recharge project under its ISR initiative in the adjoining Bichukale village. This village, situated towards 6 km west of Deur, also used to have the similar water problems and periodic drought-prone conditions. With no assured irrigation facilities. The college surveyed the number of existing bore wells, the water level, water output, locations etc. and decided to run the Project in Primary School, Bichukale Tal. Koregaon, Dist. Satara.. This project under ISR was conducted in collaboration with Grampanchayat Bichukale, Tal. Koregaon, Dist. Satara

Future Plan: Based on the encouraging results, the college decided to implement the project in remaining villages, few bore Wells per village using reference data with the support and people's participation. Preference is given to the public utility bore Wells.

PROF. SAMBAJIRAO KADAM COLLEGE, DEUR (SATARA)

Criterion 7: Institutional Values and Best Practices

7.3.1 Roof Water Harvesting And Bore Well Recharge Project A Distinctive Project

Report on environmental promotional activities

Name of the Activity	A Special Drive on Bore Well Recharge at Village Bichukale
Coordinator	Dr. Kshatriya K.V.
Village/ Place	Bichukale, Tal. Koregaon, Dist. Satara
Date of the activity	06.02 and 07.02.2024
No of Student Participated	150
In Association with / Supported by	National Service Scheme, PSK College, Deur Bichukale, Tal. Koregaon, Dist. Satara

Enclosures:

Objectives:

- To impart general awareness on rain water harvesting
- To impart general awareness regarding Bore Well Recharge
- To encourage common public to participate in Roof water harvesting
- To encourage common public to participate in Bore Well Recharge.
- To prepare students as Volunteers and help them to contribute in nation building through NSS.

Rain Water Harvesting Project in the College at Bichukale

Date: 06.02.2024



Rain Water Harvesting Project in the College at Bichukale

Date: 06.02.2024



Rain Water Harvesting Project in the College at Bichukale

Date: 07.02.2024



Rain Water Harvesting Project in the College at Bichukale

Date: 07.02.2024



The Roof Water Harvesting and Bore well recharge project

A Collaboration Activity with:

Grampnachayat Bichukale, Tal. Koregaon Dist. Satara

Institutional Sensitivity towards Climate Change and Environment Concerns

A Project Displaying Institutional Distinctiveness: Rain Water Harvesting & Bore Well Recharge Project under Institutional Social Responsibility


Background:

Prof. Sambhajirao Kadam College is located in Deur in the northern area of Koregaon tehsil which is known for periodical droughts. Due to lack of assured irrigation facilities, farmers are mostly relied on rainfall and scanty bore well facilities created on their own. As a result, water table has been gone down up to 300 to 400 ft. More so, most of the bore Wells have run dry in the region. Besides, the region faces severe scarcity of drinking water; the conditions become even acute during summer. Owing to this, the projects like rain water harvesting, bore well recharge would improve the water table that would provide a sort of reprieve in dealing with the problem of water scarcity prevalent in the region.

Pilot project

The college was also facing a severe water scarcity problem especially during the summer. The bore well output was too short to fulfil the water requirement. Hence, the college decided to undertake the bore well recharge project by collecting the roof water.

Schematic diagram of the Model:



The cost for the college project was around Rs. 000/- including roof water harvesting and recharge.

Reference data:

- ii. The college has been implementing the Society outreach activities under the central government's flagship programme-Unnat Bharat Abhiyan since 2018. One of the prominent activities under UBA is conducting house hold survey of the five selected villages. As a part of the activity, the college has conducted the survey on the number of bore Wells with the present conditions as to water level, water output, locations etc.

- **Bichukale Village:**

After successful completion of the Pilot Project in the institutional campus, Dahigaon, Palashi and Tadawale (S.W.) village, the College decided to implement the same bore well recharge project under its ISR initiative in the adjoining Bichukale village. This village, situated towards 6 km west of Deur, also used to have the similar water problems and periodic drought-prone conditions. With no assured irrigation facilities. The college surveyed the number of existing bore wells, the water level, water output, locations etc. and decided to run the Project in Primary School, Bichukale Tal. Koregaon, Dist. Satara.. This project under ISR was conducted in collaboration with Grampanchat Bichukale, Tal. Koregaon, Dist. Satara

Future Plan: Based on the encouraging results, the college decided to implement the project in remaining villages, few bore Wells per village using reference data with the support and people's participation. Preference is given to the public utility bore Wells.

Rain Water Harvesting and Bore Well Recharge Media Coverage:

Daily Newspaper Sakal: Date: 10.02.2024

बिचुकले शाळेत बोअरवेलचे केले पुनर्भरण

देऊरच्या प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम; श्रमदानातून ग्रामस्वच्छताही

■ **राजेंद्र वाघ** : सकाळ वृत्तसेवा

सातारारोड, ता. १० : बिचुकले (ता. कोरेगाव) येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी एकत्र करून त्याद्वारे शाळेच्याच आवारातील बोअरवेलचे जलपुनर्भरण करण्याचा उपक्रम राबविला आहे. देऊरच्या प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱा संदेश दिला आहे.

देऊरच्या प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या श्रमसंस्कार शिबिराचे बिचुकले येथे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत रक्तदान, नेत्रचिकित्सा, पशुचिकित्सा शिबिराचे



बिचुकले (ता. कोरेगाव) : प्राथमिक शाळेच्या आवारातील बोअरवेलच्या जलपुनर्भरणाच्या कामात श्रमदान करताना देऊर येथील प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयाचे विद्यार्थी.

आयोजन केले होते. समाजोपयोगी विषयांवरील व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनपर रॅलीद्वारे मनोरंजनातून प्रबोधनाचे कामही करण्यात आले. विद्यार्थ्यांनी श्रमदानातून ग्रामस्वच्छता, प्लॅस्टिक निर्मूलन, स्मरणभूमी परिसर

भोवताली खोल खड्डा खोदण्यासाठी विद्यार्थ्यांना अक्षरशः घाम गाळत दगड फोडावा लागला. मात्र, त्यांनाही मर्यादा येऊ लागल्याने अखेर ब्रेकरच्या साहाय्याने आवश्यक खोलीचा खड्डा खोदून पूर्ण झाला. त्यानंतर त्यात तळापासून बरपरीत क्रमाने दगड गोटे, विटांचे तुकडे, मुरूम, वाळू भरण्यात आली.

पान ८ वर >

बिचुकले शाळेत बोअरवेलचे केले पुनर्भरण

>> पान १ वरून

शाळेच्या इमारतीच्या छतापासून पाइपलाइन करून ती या ठिकाणी सोडण्यात आली. याकामी लागणारे आवश्यक साहित्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरविण्यात आले. या सर्व कामांमध्ये सरपंच प्रशांत पवार व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, गावातील युवक मंडळे, प्राथमिक शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, महाविद्यालयाने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली देऊर येथे महाविद्यालयाच्या आवारात प्रथम हा प्रयोग राबविला होता. तो यशस्वी झाल्याचे लक्षात आल्यानंतर दहिगाव येथे तीन ठिकाणी, त्यानंतर पळशी येथे आणि आता बिचुकले येथे हा प्रयोग राबविण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी अशोक शेलार यांनी दिली.

Video Link: <https://youtu.be/sYLA5V8vDvc?si=MetFdQI-IpJYiKlx>

The Recognition Letter from the Grampanchayat Office:



“स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास हाच आमचा ग्रामविकास”

ग्रामपंचायत बिचुकले

ता. कोरेगांव, जि. सातारा



- पाण्याचा अपत्यव टाळा, नळांना तोट्या बसवा.
- कुटुंब लहान सुख महान.
- शासकीय विविध योजनेच्या लाभसाठी ग्रा.पं.संपर्क साधा.
- आपले सांडपाणी शोषखड्ड्यांमध्ये सोडा.
- स्थानिक जन्म-मृत्यू नोंद २१ दिवसांचे आत ग्रामपंचायतीत करा.

- अल्पबचत - आपलेसाठी व राष्ट्रासाठी.
- ग्रा.पं. कराची रकम मुदतीत भरून सहकार्य करा.
- आपला परिसर स्वच्छ ठेवा, कचरा गटारामध्ये टाकू नका.
- गटारे स्वच्छ ठेवा, घर तेथे शौचालय बांधा. योजनेचा लाभ घ्या.
- कुटुंबाचे आरोग्य राखा व निर्मल ग्राम करा.

जाचक क्र.

प्रमाणपत्र

दिनांक: 12/02/2024

प्रमाणपत्र देण्यात येते की, प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर राष्ट्रीय सेवा योजना विभाग अनुदानीत एकाकाच्या वतीने सन २०२३-२४ या वर्षात दत्तक खेडे बिचुकले, ता.कोरेगाव, जि.सातारा येथे विविध कार्यक्रम राबविले. यामध्ये ग्रामपंचायत बिचुकले यांचे सहकार्यातून रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग चा प्रकल्प व शाळेची संपूर्ण कंपाऊंड वॉल (संरक्षित भिंत) रंगविण्याचे काम विशेष श्रमसंस्कार शिविराच्या माध्यमातून यशस्वी झाले. या अंतर्गत बिचुकले येथील खालील ठिकाणच्या विंघन विहीरी (बोअरवेल) चे रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग व शाळेची संपूर्ण कंपाऊंड वॉल (संरक्षित भिंत) रंगविण्याचे काम करण्यात आले.

अ.नं	बोअरवेलचा (विंघन विहीर) व शाळेची संपूर्ण कंपाऊंड वॉल (संरक्षित भिंत मालकी हक्क व ठिकाण
१	मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बिचुकले ता.कोरेगाव जि.सातारा

महाविद्यालयाने उन्नत भारत योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना या अंतर्गत आमच्या गावात विविध विषयावरील प्रबोधन कार्यक्रम, जलसंवर्धन, वृक्षारोपण, आरोग्य शिवीरे, रक्तदान, श्रमसंस्कार शिवीर आणि रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग असे विविध उपक्रम राबवून ग्रामविकासाला एक नवी दिशा दिली आहे. महाविद्यालयाने आमच्या गावच्या सर्वांगीण विकासामध्ये दिलेल्या या योगदानाबद्दल ग्रामपंचायत बिचुकले आपली आभारी आहे.



सरपंच
ग्रामपंचायत बिचुकले
ता.कोरेगाव, जि.सातारा